

## खाद्य यात्रा कांदा-कैरी चटणी

### साहित्य -

- १) १ वाटी किसलेली कैरी
- २) अर्धी वाटी किसलेला कांदा
- ३) १ टीस्पून लाल तिखट
- ४) २ टेबलस्पून गूळ
- ५) चवीनुसार मीठ



### कृती -

प्रथम कैरी किसून घ्यावी. त्यात कांदा/गूळ/मीठ/तिखट मिसळावे. अमेरिकेत मिळणारी कैरी जास्त आंबट नसते त्यामुळे त्याप्रमाणे गुळाचे प्रमाण ठेवावे.

उन्हाळ्याच्या दिवसात अशी चटणी जेवणाला मजा आणते.

**सौ. अरुंधती शिरीष देशपांडे**

**asdssd@gmail.com**